



हिन्दुस्तान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेड (भारत सरकार का उद्यम) HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED (A Govt. of India Enterprise)

HOC/BSE/2022/09/01

01/09/2022

BSE Ltd., 24th Floor, DCS- CRD, Pheroze Jeejeebhoy Towers, Mumbai-400021.

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Advertisement reg. Publication of Notice of 61st Annual General Meeting of Hindustan Organic Chemicals Limited (HOCL) to be held on Thursday, 29th September, 2022 at 02:00 pm (IST) through Video Conference/Other Audio Visual Means</u>

Ref 1: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015

Ref 2: HOCL Equity Shares, Scrip Code-500449.

In compliance with the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of Newspaper Advertisements of the Notice of 61st Annual General Meeting of the Company (HOCL) published in the newspapers i.e. in Free Press journal (English edition) and in Navshakti (Marathi edition) on Wednesday, the 31st August, 2022.

Kindly take the above information on records and same is also disseminated on the website of the company in compliance with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you.

Yours faithfully, For Hindustan Organic Chemicals Ltd.,

Subramonian H

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION **PETITION NO. 1080 OF 2022**

CITATION Petition for Probate of the Will of Late Zenobia Sohrab Unvala an adult widow Occupation : Household, Parsi of Mumbai, Indian Inhabitant who was residing at the time of her death at Flat No. 3, Ground Floor, Zarine Lodge Building, Plot No. ios, TPS-IV, 4th Road, Bandra (West), Mumbai-400 050 ...Deceased

Sampat Krushna Ghadge Aged 69 years, Occur Retired, Hindu, Indian, Inhabitant of Mumbai Indian Inhabitant, residing at Flat No. 3, Ground Floor, Zarine Lodge Building, Plot No. 103, TPS-IV, 4th Road, (West), Mumbai-Bandra 400050 being the Sole Executor under the last Will and Testament of the deceased abovenamed ...Petitioner TO.

ALL CONCERNED

If you claim to have any interest in the estate of abovenamed deceased you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Probate.

In case you intend to oppose the grant of Probate, you should file in the office of the Prothonotary and Senior Master a Caveat within 14 days from the service of this Citation upon you.

You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/Committees

WITNESS SHRI DIPANKAR DATTA, Chief Justice at Bombay aforesaid, this 29th day of August, 2022. Sd/



Prothonotary & Sealer

The 29th day of August, 2022 ANIKET RANADE

NIT No. 07/Gen/2022-23

S. Tender No. Disst/

Advocates for Petitioner Office No. 14. Blaze Mansion. Near Commerce House, N. M Road, Fort, Mumbai-400 023

ANTARIKSH INDUSTRIES LTD CIN: L74110MH1974PLC017806 Regd Off: Office No 609, 6th Floor, Inizio Cardinal Gracious Road, Opp. P & G, Chakala, Andheri East, Mumbai - 400099 Email ID: rocantariksh@gmail.com

NOTICE OF BOARD MEETING Notice is hereby given that the meeting of the Board Of Directors of the Company will be held at Company's Registered Office or Tuesday, 06th September, 2022 at 03:00 P.M., inter alia, to consider and approve the

. To Consider and Approve Notice of Annu-General Meeting for FY 2021-22. To Consider and Approve appointment of Mr. Rajvirendra Singh Rajpurohit, Practising Company Secretary (Membership No F11346) as the scrutinizer for the Annu General Meeting for the FY 2021-22.

. To Consider and Approval of Board Repo for the FY 2021-22.

To Consider and accept Secretarial Audit Report issued by M/s. R S Rajpurohit & Co. Company Secretaries for the FY 2021-22 . Any other business with the permission

the Chair

For Antariksh Industries Limite Bhagwanji Narsi Pate Managing Director (DIN - 0501969 Date: 30/08/2022

MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN W.M. DIVISION, PALGHAR

E-TENDER NOTICE NO. 07 for 2022-23

Executive Engineer, Maharashtra Jeevan Pradhikaran W.M. Division Palghar invites e-tenders Cor the following work under Jal Jeevan Mission Programme The e-Tender details are available on https://mahatenders.gov.in from Dated 01/09/2022.

Scheme Name Cost of Tender (Rs.) Bada Pokhran and 29 Villages 10,02,95,017/-Retrofitting Rural Water Supply Scheme Tal. Dahanu and Palghar

All relevant dates will be as per the tender published in web portal https://mahatenders.gov.in

(Tanmay Kamble) **Executive Engineer** MJP W.M. Division Palghar **DGIPR 2022-23/2640**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all, that our client Mrs. Meenakshi Maneklal Panchal has lost and misplaced the original chain of Agreement dated 14th May, 1972 between Mr. Khoodayar Ardeshir Irani and Laxmibai Gangadhar Vaidya for flat no. 7 at 2nd Floor of building Shapoor of Yazdan Shapoor Co-operative

Housing Society Ltd., Shahaji Raje Marg, Vile Parle (East), Mumbai-400 057. Our client and neither his deceased husband has at any time sold or transferred the above said flat premises to any person nor has mortgaged it to any bank & financial institutions and neither intend to do so.

Any person finding the

original agreement may please return the same to us as advocates of our client at the below mentioned address. No person shall deal with any person having the original agreement for sale or mortgage of the above said premises and any person/bank/financial institutions doing so may do solely at his/their risks, costs, and consequences and our client shall not be liable for any loss & damage caused by

Dated this 31st August, 2022 Sd/-(Raksha Panchal) Advocate

way of any such transactions.

001, Krishnadham CHS Ltd., Tapovan A-1, Off. W.E. Highway, Rani Sati Marg, Behind Hanuman Temple, Malad (East), Mumbai-400 097.

FIRST FINTEC LIMITED (Formerly Firstobject Technologies Limited)

CIN: L72200MH2000PLC239534 Regd. Office: 302, The Bureau Chambers, Above State Bank of India, Chembur, Mumbai – 400071, Maharashtra, India Tel.: 022-25272510/ 25276077, Telfax : 022- 25276077 Email: info@firstfintec.com, Website: www.firstfintec.com

NOTICE NOTICE PURSUANT TO SECTION 108 OF THE COMPANIES ACT, 2013

Notice is hereby given that the the Extraordinary General Meeting (EGM), of the Member of the Company will be held on Thursday, September 29th, 2022 at 3.00 p.m. Indian Standard Time ('IST') through Video Conferencing ('VC') / Other Audio- Visual Means ('OAVM') to transact the business mentioned in the Notice. Members can join and rticipate in EGM through VC/OAVM facility.

This EGM is in addition to that of the 22ndAnnual General Meeting (AGM) of the Members f First Fintec Limited (Formerly Firstobject Technologies Limited) which was held or uesday, August 2nd , 2022 at 3.00 p.m. Indian Standard Time ("IST"), through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") Facility to transact the business as per the notice therewith

view of the continuing outbreak of the COVID-19 Pandemic, social distancing norm required to be followed. In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, and due to the difficulties involved in dispatching physical copies, the 22nd Annual Report for the Financial Year 2021-22 and Notice of the EGM are sent in electronic mode to Shareholders whose e-mail addresses are registered with RTA/ Company/ Depositor Participant (s).

We request members to register their email IDs with Bigshare Services Private Limited RTA of the Company / Depository Participants, as the case may be, to serve you better. 22nd Annual Report 2021-22 including the audited financial statements of the Compan for the financial year ended March 31, 2022 of the Outgoing Auditors along with the reports of the Board of Directors and Outgoing Auditors thereon along with Notice is available on the Company's website www.firstfintec.com and can be accessed by clicking the URL/Link (NSDL) https://www.evoting.nsdl.com. Same is also available of the website of BSE Limited (www.bseindia.com). Any query/ grievance connected with the voting by electronic means may be addressed to evoting@nsdl.co.in.

he voting in respect of the business to be transacted at the Extraordinary General Meeting of the members of the Company to be held on Thursday, September 29th, 2022 at 3.00 p.m. as required under Rule 20 of the aforesaid Rules, will be carried out electronically. The Company has made **e-voting** facility to enable the Shareholders to cast their votes electronically through National Securities Depository Limited (NSDL) platform at https://www.evoting.nsdl.com by following the instructions provided in the Notes t

.Date of Completion of dispatch of notice of Annual General Meeting - 27th August 2022 2.Date and Time of commencement of voting through electronic means - Monday September 26, 2022 - 9.00 a.m. I.S.T

B.Date and Time of end of voting through electronic means-Wednesday, September 28th, 2022–5.00 p.m. I.S.T. Members may please note that voting would not be allowed beyond the aforesaid

date and time

For and on behalf of Board of Directors

Place: Mumbai Mr. Rajan Pillai

Jabalpur, Dated 23-08-2022

Cost of Time Allowed for

Date: 26th August, 2022 **Chairman, Board of Directors**

Call PAC Rs. EMD

OFFICE OF THE CHIEF ENGINEER (C/Z) Jabalpur

TENDER NOTICE

Online Tender for mentioned below are being invited. The Tender have been uploaded on the https://mptenders.gov.in system of Public Works Department on the portal http://www.mptenders.gov.in Tender details are as below:-

No		Division			(in Lacs)	(in Lacs)	Tender Form	Completion
01	2022_PWDRB 217818_1	Sconi	Construction of Pindrai to Khandasa Road Length 7.30 Km Under PWD Sub-No.2 Seoni	1st	603.10	603100/-	20000/-	12 Month including Rainy Season
02	2022_PWDRB 217819_1	Seoni	Upgradation of Sunwara Pindrai Keolari Road (Khersaru to Dhob) Length 8.00 Km. Under Sub- Di vis ion Keolari.	1st	1153.69	1000000/-	30000/-	18 Month including Rainy Season
03	2022_PWDRB 217821_1	Seoni	Construction of Khairghat to Chikhli Road length 3.10 Km Under PWD Sub-No, 2 Seoni	1st	568.27	568300/-	20000/-	12 Month including Rainy Season
04	2022_PWDRB 217823_1	Seoni	Upgradation of Ghoghartinal to Khamariya (MDR) Length 16.40 Km Under PWD Sub- Division Lakhnadon	1st	1721.17	1000000/-	30000/-	18 Month including Rainy Season
05	2022_PWDRB 217824_1	Balaghat	Construction of Paraswada-Nagarwada-Ugli Road Length 27.60 Km	1st	1661.69	100000/-	30000/-	18 Month including Rainy Season
06	2022_PWDRB 217826_1	Balaghat	Construction to Mowad-Bonkatta Road Length 20.00 Km.	1st	1 749.34	1000000/-	30000/-	18 Month including Rainv Season
07	2022_PWDRB 217827_1	Balaghat	Construction of Malajkhand-Mandai- Dongariya-Bithali-Road Length 15.00 Km and BT Renewal Length 12.70 Km	1st	650.88	650900/-	20000/-	12 Month including Rainy Season
08	2022_PWDRB 217828_1	Balaghat	Construction of Chikhlajhodi-Dora-Podi-Chiraidongri Road Length 47.10 Km,	1st	1608.23	1000000/-	30000/-	18 Month including Rainy Season
09	2022_PWDRB 217829_1	Balaghat	Construction of Ukwa-Bithali-Pathari Damoh Road Length 51.60 Km. and BT Renewal in Km 1 to 14=14.00 Km.	1st	1540.56	1000000/-	30000/-	18 Month including Rainy Season

Details of Tender can be seen on Tender Portal MP Govt https://mptenders.gov.in of the document can only be purchased online from the above website after making online payment. The last date & time for purchase of Document online is dated 16,09.2022 up to 5:30 PM can be viewed on the above mentioned portal. Amendments to NIT, if any would be published on above website only, and not in newspaper.

Chief Engineer (C/Z) G 16060/22 P.W.D. Jabalpur, MP

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग निविदा सूचना

खालील कामाच्या निविदा कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, २ रा माळा, बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ दूरध्वनी क्रमांक २२०१६९७५ हे खालील कामासार्ठ सा.बां. विभागात योग्य वर्गात नोंदणीकृत ठेकेदारांकडून मागवित आहेत. कोऱ्या निविदेचा नमुना, कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे कार्यालयातून दिनांक १.९.२०२२ ते १५.९.२०२२ पर्यंत देण्यात येईल. कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई हे भरून पाठविलेल्या सिलबंद निविदा दिनांक १६.९.२०२२ पूर्वी /त्यादिवशी दुपारी २.०० वाजेपर्यंत स्वीकारतील आणि शक्यतो

अ.	कामांचे नाव	अंदाजित किंमत	इसारा रक्कम	काम पूर्ण करण्याची	निविदेचा	कोऱ्या निविदा
क्र.		(रु. लाखात)	(रुपये)	कालमर्यादा	नमूदा प्रकार	नमुन्याची किंमत
१	चर्चगेट मुंबई येथील शासकीय मुलांचे वसतीगृह इमारतीची दुरुस्ती करणे.		८,९००/-	२ महिने	ৰ-१	रु. ५९० / −
2	आकाशवाणी आमदार निवास मुंबई इमारतीच्या टेरेस आणि छतची जलप्रतिबंधक प्रक्रिया करणे.	८.७४	۷,۷۰۰/-	२ महिने	ब-१	₹. ५९०/ -
3	निलाबंरी इमारतीच्या सदनिका ७०१ चे प्लास्टर व रंगकाम करणे आणि सेवकनिवासस्थाने दुरुस्ती करणे.		८,८००/-	२ महिने	ब-१	रु. ५९० / −
Х	चर्चगेट मुंबई येथील विभावरी इमारतीचे सॅनिटरी लाईन एसी पाईपलाईनची दुरुस्ती करणे.	६.७९	६,८००/-	२ महिने	ब-१	₹. ५९०/-
ч	आकाशवाणी आमदार निवास मुंबई इमारतीच्या जी आय शिट छताची दुरुस्ती करणे.	٥٥	۷,۷۰۰/-	२ महिने	ब–१	रु. ५९०/ -
ξ	चर्चगेट मुंबई येथील शासकीय तेलंग स्मारक मुलींचे वसतीगृह इमारतीची दुरुस्ती करणे.	٥٠.٥	८,९००/-	२ महिने	ब-१	इ. ५९०/ -
y	पोलीस मुख्यालय मुंबई इमारतीच्या एसी रुफ काढणे आणि इतर किरकोळ कामे करणे.	२.४२	२,५००/-	२ महिने	ब-१	रु. २४५/-
۷	चर्चगेट मुंबई येथील सिडनहॅम कॉलेज इमारतीची दुरुस्ती करणे.	۷.८१	८,९००/-	२ महिने	ब-१	₹. ५९०/ −
٩	जे जे स्कुल ऑफ आर्ट आवारातील २० सेवकनिवास स्थाने येथे खराब फ्लोरींग किचन शेडची दुरुस्ती, प्लास्टर व रंगकाम करणे. (पार्ट– १०, ११, १२ आणि १६)	८.५१	८,६००/-	२ महिने	ब-१	ह. ५९०/-
१०	पोलीस मुख्यालय मुंबई इमारतीच्या एसी रुफ काढणे आणि नविन शिट बसविणे.	२.४५	२,५००/-	२ महिने	ब-१	रु. २४५/-
११	चर्चगेट मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालय इमारतीची दुरुस्ती करणे.	۷.८२	८,९००/-	२ महिने	ब-१	रु. ५९०/ <i>-</i>
१२	जै जे स्कुल ऑफ आर्ट आवारातील २० सेवकनिवास स्थाने येथे खराब फ्लोरिंग किचन शेडची दुरुस्ती, प्लास्टर व रंगकाम करणे. (पार्ट– ८ आणि ९)	3.88	३,२००/-	२ महिने	ब-१	ह. ५९०/-
१३	चर्चगेट मुंबई येथील आसावरी इमारतीचे सॅनिटरी लाईन एसी पाईपलाईनची दुरुस्ती करणे.	७.५०	७,६००/-	२ महिने	ब-१	रु. ५९०/-
१४	विस्तारीत आमदार निवास मुंबई इमारतीच्या दरवाजे खिडक्या सी आय फीटीग दुरुस्ती करणे.	4.24	५,३००/-	२ महिने	ब-१	रु. ५९०/-
१५	चर्चगेट मुंबई येथील सिडनहॅम कॉलेज मध्ये किरकोळ कामे करणे.	٤٥.১	८,९००/-	२ महिने	ब-१	रु. ५९०/-

कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे कार्यालयामध्ये सूचना फलकावर सविस्तर निविदा सूचना पहावयास मिळेल. एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रद्द ठरविण्याचा अधिकार राखून ठेवला आहे

जा.क्र. इशवि/निलि/८६६१ कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय, इलाखा शहर विभाग, २ रा माळा, बांधकाम भवन, २५ मईबान रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ दिनांक:- २५/०८/२०२२

डी.जी.आय.पी.आर. २०२२-२३/२६४६

सही/-(सी. टी. नाईक) कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई

PUBLIC NOTICE

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.

Regd Office: Ramon House, H.T. Parekh Marg 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai. CIN: L70100MH1977PLC019916 Website: www.hdfc.coi

Notice is hereby given that Share Certificate dated 1st October 2011 No. comprising of 5 shares from 426 to 430 issued by SHREE SHASHWAT BUILDING NO 6 TO 10 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY. which was deposited with us by Mr. SHARMA CHANDAN NARAYAN and Mrs. LAVENA TINA SHARMA with respect to the flat mentioned in the Schedule are lost/misplaced and the same is not traceable. All dues in respect of the loan availed by Mr. SHARMA CHANDAN NARAYAN and Mrs. LAVENA TINA SHARMA with respect to the flat mentioned in the Schedule have been repaid in full

A Police Complaint for the same has been lodged with Mira road NayaNagar Police Station by us on 27.8.22 which is recorded in the property missing register under Registration No. 19879 -2022

If any person finds the aforesaid missing documents, they should immediately contact us or Mr. SHARMA CHANDAN NARAYAN and Mrs. LAVENA TINA SHARMA at MIRAROAD Any persons dealing with the flat mentioned in the Schedule without any reference to the rightful owner shall do so at his /her/their own risks as to costs and consequences

SCHEDULE OF THE PROPERTY-

FLAT-102, FLOOR-1, SHREE SHASHWAT - PH I - BLDG 9, S NO OLD 180 NEW 48/8, OPP SAI, MANSAROVAR COMPLEX. NURA BHAYANDAR ROAD, MIRA ROAD (E), THANE-401107.

Mumbai, dated: 30/08/2022

SD/-

PUBLIC NOTCE

Structure bearing Redevelopment of property bearing C.S. No. 1495 i.e. Final Plot No. 281 TPS-IV of Mahim Division, bearing Ward No. GN-3185(3), situated at S.K. Bole Road, Dadar (West), Mumbai-400028, Building known as "IRANI BUILDING": within the Registration District and Sub-District of Mumbai City. The property belongs to M/s. Kshitij Developers The Owners is developing the property. The following are the list of the tenants and occupants of the structure referred herein above.

Sr. No.	Name of Tenant/s	Name of Occupant/s	Floor	Shop / Room
GRO	OUND FLOOR			
1	Mr. Satyajit Nagesh Fovkar	Mr. Satyajit Nagesh Fovkar	Gr	1
2	Shri. Ratanshi G. Shah	Shri. Ratanshi G. Shah	Gr	1A
3	Mr. Sudeep Shashikant Rangankar	Mr. Sudeep Shashikant Rangankar	Gr	2
4	Mr. Subodh Milind Parkar & Meenakshi Milind Parkar	Mr. Subodh Milind Parkar & Meenakshi Milind Parkar	Gr	3
5	Mr. Chandrakant C. Shah & Devang Ashwin Shah	Mr. Chandrakant C. Shah & Devang Ashwin Shah	Gr	4
6	Mr. Manish Mavji Kenia	Mr. Manish Mavji Kenia	Gr	5
7	Miss. Vimal Mukund Bhagat & Mrs. Vaishali Vinayak Gawkar	/liss. Vimal Mukund Bhagat & Ms. Rupali V. Gawkar /rs. Vaishali Vinayak Gawkar		6
8	Smt. Neelam Vinod Sane & Smt. Neelam Vinod Sane & Mr. Kalpesh Vinod Sane Mr. Kalpesh Vinod Sane		Gr	7
9	Mr. Prakash Kashiram Shigvan Mr. Prakash Kashiram Shigvan		Gr	19 (RUS)
10	(Late) Shri. Gopal B. Shigvan	1] Smt. Parvati Gopal Shigvan 2] Mr. Shivram Gopal Shigwan, 3] Mr. Madhukar Gopal Shigwan 4] Mr. Pravin Gopal Shigwan	Gr	20
FIRS	ST FLOOR			
11	Smt. Vandana Chandrakant Shah	Smt. Vandana Chandrakant Shah	1st	8
12	Mrs. Urmila Umesh Shenoy	Mrs. Urmila Umesh Shenoy	1st	9
13	Shri. Prajot Narayan Pradhan	Shri. Prajot Narayan Pradhan & Smt. Savita Prajot Pradhan	1st	10
14	(Late) Shri. Bhuralal K. Karia	Shri.Chandrakant Bhuralal Karia	1st	11
15	Mr. Shailendra Shankarrao Dustakar	Mr. Shailendra Shankarrao Dustakar	1st	12
16	Smt. Kundalata Shashikant Dolas.	Smt. Kundalata Shashikant Dolas.	1st	13
17	Mrs. Puja Prashant Dolas	Mrs. Puja Prashant Dolas	1st	14
18	Mr. Prashant Shashikant Dolas.	Mr. Prashant Shashikant Dolas.	1st	22
SEC	OND FLOOR			
19	Mr. Sanjay Mavji Keniya.	Mr. Sanjay Mavji Keniya.	2nd	15
20	Shri. Nandkumar Madhavrao Worlikar.	Shri. Nandkumar Madhavrao Worlikar.	2nd	16
21	Mr. Pravinchandra Mr. Pravinchandra Vardhichand Sanghavi Sanghavi		2nd	17A
22	Mr. Hitendra Hirjibhai Vora	Mr. Hitendra Hirjibhai Vora	2nd	17B

If anyone has objection for redevelopments and / or of the above mentioned list. The same may be communicated on the address mention below, within 15 days of the publication of this Notice

Mrs. Bharti Jaswant Sanghavi

Mrs. Pushpa Zaveri Jain

M/s. Kshitij Developers Address: - 002,Ground Floor,Radha Bhuvan,L.J.Road,Shivaji Park Dadar (West), Mumbai-400 028.

23 Mrs. Bharti Jaswant

24 Mrs. Pushpa Zaveri Jain

MEGA FIN (INDIA) LIMITED

17C

2nd

CIN · L 65990MH1982PL C027165 Reg. Off: 17th Floor, A-Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai-400021

Tel.: 022- 42305500/502, Fax: 022 42305555 E-mail: info@megafinindia.com, Website: www.megafinindia.com NOTICE OF 40thANNUAL GENERAL MEETING OF MEGA FIN (INDIA) LIMITED

NOTICE is hereby given that the 40th (Fortieth) Annual General Meeting (AGM) of the members of MEGA FIN (INDIA) LIMITED will be held on Friday, 30th September, 2022 at 02:00 P.M. at 17th Floor, A-Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai-400 021 to transact the businesses(es) that will be set forth in the notice convening the said

The Company shall complete dispatch of Annual Report along with the Notice of AGM for the Financial Year 31st March 2022 on or before 8th September 2022 by email to those members whose email addresses are registered with Company/Depositories and physically to all other Members at their addresses registered with company.

The company is providing remote e-voting facility to all its members through electronic voting services arranged by Central Depository Service (India) Ltd. (CDSL). Detailed procedure for remote e-voting is provided in the notice of AGM. The facility of voting through ballot/ polling papers shall also be made available at AGM venue. However the members who have cast their vote by remote e-voting may participate in the AGM but shall not be entitled to vote again at the AGM.

The remote e-voting period will commence on 27th September, 2022 from 10:00 AM and will end on 29th September 2022 at 5:00 PM. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. The cut-off date for determining the eligibility of the members to vote by remote e-voting or voting at the AGM is 22nd September, 2022.

Any person, who acquire the shares and becomes Members of the Company after despatch of the Notices of AGM and holding shares as on the cut-off date i.e 22nd September, 2022 may follow the same procedure for e-voting as mentioned in the Notice of AGM. The notice of AGM and the annual report for the financial year 2021-2022 are also available and can be downloaded from website of the Company at www.megafinindia.com BSE Limited at www.bseindia.com

Any grievances in respect of remote e-voting may be addressed to compliance officer on company.world05@gmail.com

Book Closure : The Registrar of Members and Share Transfer Books of Company shall remain closed from 24th September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive). Dividend, if declared at the AGM will be paid, in respect of shares held in physical form, to the members whose names are borne on companies Registrar of Members on 22nd September, 2022 or to their mandates and in respect of shares held in dematerialised form, the dividend will be paid to all the beneficial owners as at the end of the day 22nd September, 2022, as per the list of beneficial owners to be received from the Depositories for this purpose

In case the members have not registered their email address, they can follow the below procedure:

- The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address/electronic Bank mandate with their respective Depository Participant.
- Members holding shares in physical mode please provide the necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to company.world05@gmail.com
- Members whose e-mail IDs are not updated with the Company/ Registrar and Share Transfer Agents/Depositor Participants can avail soft copy of the 40th AGM Notice and Annual Report for FY 2021-22 by raising a request to the Company by email at company.world05@gmail.com

For MEGA FIN (INDIA) LIMITED

Place : Mumbai Date: 29th August, 2022

Pranjal Mahapure Company Secretary



HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED [CIN: L99999MH1960GOI011895] Registered Office: 401, 402, 403, 4th Floor, V-Times Square, Plot No. 3, Sector 15, CBD Belapur, Navi Mumbai, Thane-MH 400614 IN

NOTICE OF 61st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OVAM)

- Notice is hereby given that 61st Annual General Meeting ("AGM") of the Members of the Hindustan Organic Chemicals Limited (the company) will be held on Thursday, the 29th September, 2022 at 02:00 p.m (IST) through Video Conferencing (VC)/Other Audic Visual Means (OAVM) (in the view of continuing Covid-19 pandemic) to transact the businesses as mentioned in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (herein collectively referred to as "MCA/SEBI Circulars").
- As per the aforesaid MCA and SEBI circulars, electronic copy of the 61st AGM Notice & the Explanatory Statements thereto, has been sent through electronic mode only on Tuesday, the 30th August 2022 to all Members whose email IDs are registered with the Company, RTA and/or Depositories. The 61st AGM Notice shall also be available on the Company's website www.hoclindia.com, on the website of the BSE Ltd. www.bseindia.com and on the website of the CDSL, www.evotingindia.com.
- Members will be able to attend the 61st AGM only through VC/OAVM. The requisite details of the same is provided in the AGM notice. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Since the present AGM is being held through VC/ OAVM pursuant to the MCA & SEBI Circulars, the
- facility to appoint proxies by the Members will not be available. The Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Friday, the 23rd September, 2022 to

Thursday, the 29th September, 2022 (both days inclusive). nner of casting votes through remote e-voting/e-voting during AGM

Members are being provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening 61st AGM using the electronic voting system (e-voting). The Company has engaged the services of CDSL to provide e-voting facility. Members may cast their votes remotely, using the electronic voting system on the dates mentioned in Sl. No. 6 below. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available during the 61st AGM and Members attending the 61st AGM through VC/OAVM who have not cast their vote(s) by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will also be eligible to vote at the 61st AGM. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them (in physical or dematerialized mode), in the paid-up equity share capital of the company as on 22nd September, 2022 (cut-off/record date) Person who is in records of the Company as on the cut-off date only can vote at the 61st AGM or by remote e-voting.

The remote e-voting period commences on Monday, the 26th

September, 2022 at 09:00 a.m (IST) and will end on Wednesday, the 28th September, 2022 at 05:00 p.m (IST). During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by the CDSL thereafter. Once the votes on a Resolution(s) have been cast by the Members, the Member shall not be allowed to change it subsequently.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the 61st AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be able to cast their votes again.

The Members can join the 61st AGM in the VC/OAVM mode 15 minutes before and after the scheduled time of the commencement of the Meeting by following the procedure mentioned in the Notice The facility of participation at the 61st AGM through VC/OAVM will be made available to atleast 1000 members on first come first served basis. This will not include large Shareholders (Shareholders holding 2% or more shareholding), Promoters Institutional Investors, Directors, Key Managerial Personnel, the Chairpersons of the Audit Committee, Nomination and Remuneration Committee and Stakeholders Relationship Committee, Auditors etc. who are allowed to attend the AGM without restriction on account of first come first served basis.

The manner of the remote e-voting and e-voting at the 61st AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The information on the manner of registering/updating email addresses is also provided in the Notice of the AGM, which is also available on the

company's website www.hoclindia.com.

10. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the company and holds shares as on the e-voting cut-off date i.e. Thursday, 22nd September, 2022, may obtain the Login ID and Password by sending a request at vinod.y@bigshareonline.com. However, if he/she is already registered with the CDSL for remote e-voting then he/ she can use his/ her existing User ID and password for casting the vote.

We urge Members to support our commitment to environmental

protection by choosing to receive the Company's Communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participants and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com to receive the copies of the 61st Annual Report 2021-22 including AGM notice and other communications from the company in electronic mode.

12. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 61st AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through evoting during the AGM.

13. If any member has any queries or issues regarding attending 61st AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can wr email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22

Resolutions to be passed at the 61st AGM are as follows : **ORDINARY BUSINESS:**

To consider and to adopt the Standalone & Consolidated Audited Financial Statements comprising the Balance Sheet as on 31st March 2022 the Profit & Loss Account for the year ended on that Cash Flow Statement, Schedules and Notes to Accounts attached thereto, together with the Director's Report and the Auditor's Report along with the Report of the Comptroller & Auditor General of India.

To reappoint as per GOI Order, the Government Nominee Director, Shri Satendra Singh, Additional Secretary & Financial Advisor, who retires at the AGM and being eligible offers himself for re-

To authorize Board of Directors to fix remuneration to be paid as statutory audit fees to the statutory auditors as and when appointed by the Comptroller & Auditor General of India [C&AG] for the FY 2022-23 in terms of the provisions of Section 139(5) read with Section 142 of the Companies Act, 2013.

SPECIAL BUSINESS:

55 33.

To consider and approve the appointment of M/s. R.M. Bansal & Co, Cost Accountants, Kanpur having branch office at Tc 49/620(2) SafnamMrwa 61-A, Malliyidom, Thiruvananthapuram-695009, Kerala (Firm Registration No. 00022) as Cost Auditors of the Company for the FY 2022-23 and ratify the remuneration payable to M/s. R.M. Bansal as Cost Auditors fees for the Financial Year 2022-23 for the audit of Cost Accounts & Records of the company Appointment of Shri Kanishk Kant Srivastava (DIN 09699641) as

Government Nominee Director. Appointment of Dr Bharat J Kanabar (DIN 09466694) as Non-

Official Part-time Independent Director Appointment of Shri Pratyush Mandal (DIN 09461918) as Non-Official Part-time Independent Director.

8. Shifting of Registered Office from Maharashtra to Kerala

Important Information Pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/

P/CIR/2021/655 dated 3rd November, 2021 and SEBI/HO/MIRSD/ MIRSD RTAMB/P/ CIR/2021/687 dated 14th December, 2021 had mandated the submission of PAN, KYC and nomination details by members holding shares in physical form by 31st March, 2023. For submitting the information, Members may access relevant forms at https://www.hoclindia.com/disclosures. Detailed information for the same is also provided in the AGM Notice.

> By the order of Board For Hindustan Organic Chemicals Limited

> Subramonian H Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS 28380

Place: CBD Belapur, Navi Mumbai Date: 30-08-2022

मुलांपासून आजोबांपर्यंत एकच निवड नव 🚳 शक्ति





HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED

[CIN: L99999MH1960GOI011895] Registered Office: 401, 402, 403, 4th Floor, V-Times Square, Plot No. 3, Sector 15, CBD Belapur, Navi Mumbai, Thane-MH 400614 IN

NOTICE OF 61st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL

- Notice is hereby given that 61st Annual General Meeting ("AGM") of the Members of the Hindustan Organic Chemicals Limited (the company) will be held on Thursday, the 29th September, 2022 at **02:00 p.m** (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) (in the view of continuing Covid-19 pandemic) to transact the businesses as mentioned in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (herein collectively referred to as "MCA/SEBI Circulars").
- As per the aforesaid MCA and SEBI circulars, electronic copy of the 61st AGM Notice & the Explanatory Statements thereto, has been sent through electronic mode only on Tuesday, the 30th August, 2022 to all Members whose email IDs are registered with the Company, RTA and/or Depositories. The 61st AGM Notice shall also be available on the Company's website www.hoclindia.com, on the website of the BSE Ltd. www.bseindia.com and on the website of the CDSL, www.evotingindia.com.
- Members will be able to attend the 61st AGM only through VC/OAVM. The requisite details of the same is provided in the AGM notice. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Since the present AGM is being held through VC/ OAVM pursuant to the MCA & SEBI Circulars, the facility to appoint proxies by the Members will not be available. The Register of Members and Share Transfer Books of the company
- rill remain closed from Friday, the 23rd September, 2022 to Thursday, the 29th September, 2022 (both days inclusive).

Manner of casting votes through remote e-voting/e-voting during AGM

- 5. Members are being provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening 61st AGM using the electronic voting system (e-voting). The Company has engaged the services of CDSL to provide e-voting facility. Members may cast their votes remotely, using the electronic voting system on the dates mentioned in Sl. No. 6 below. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available during the 61st AGM and Members attending the 61st AGM through VC/OAVM who have not cast their vote(s) by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will also be eligible to vote at the 61st AGM. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them (in physical or dematerialized mode), in the paid-up equity share capital of the company as on 22nd September, 2022 (cut-off/record date). Person who is in records of the Company as on the cut-off date only can vote at the 61st AGM or by remote e-voting.
 The remote e-voting period commences on Monday, the 26th
- September, 2022 at 09:00 a.m (IST) and will end on Wednesday, the 28th September, 2022 at 05:00 p.m (IST). During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by the CDSL thereafter. Once the votes on a Resolution(s) have been cast by the Members, the Member shall not be allowed to change it subsequently.
- The Members who have cast their votes by remote e-voting prior to the 61st AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be able to cast their votes again
- The Members can join the 61st AGM in the VC/OAVM mode 15 minutes before and after the scheduled time of the commencement of the Meeting by following the procedure mentioned in the Notice. The facility of participation at the 61st AGM through VC/OAVM will be made available to atleast 1000 members on first come first served basis. This will not include large Shareholders (Shareholders holding 2% or more shareholding), Promoters, Institutional Investors, Directors, Key Managerial Personnel, the Chairpersons of the Audit Committee, Nomination and Remuneration Committee and Stakeholders Relationship Committee, Auditors etc. who are allowed to attend the AGM without restriction on account of first come first served basis
- The manner of the remote e-voting and e-voting at the 61st AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The information on the manner of registering/updating email addresses is also provided in the Notice of the AGM, which is also available on the company's website www.hoclindia.com.
- 10. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the company and holds shares as on the e-voting cut-off date i.e. Thursday, 22nd September, 2022, may obtain the Login ID and Password by sending a request at vinod.y@bigshareonline.com. However, if he/she is already registered with the CDSL for remote e-voting then he/ she can use his/ her existing User ID and password for casting the vote.
- 11. We urge Members to support our commitment to environmental protection by choosing to receive the Company's Communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participants and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com to receive the copies of the 61st Annual Report 2021-22 including AGM notice and other communications from the company in electronic mode
- 12. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 61st AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through evoting during the AGM.
- 13. If any member has any queries or issues regarding attending 61st AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr Manager (CDSL) Central Depository Services (India) Limited A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22

Resolutions to be passed at the 61st AGM are as follows : ORDINARY BUSINESS :

- To consider and to adopt the Standalone & Consolidated Audited Financial Statements comprising the Balance Sheet as on 31st March, 2022, the Profit & Loss Account for the year ended on that, Cash Flow Statement, Schedules and Notes to Accounts attached thereto, together with the Director's Report and the Auditor's Report along with the Report of the Comptroller & Auditor General of India. To reappoint as per GOI Order, the Government Nominee Director,
- Shri Satendra Singh, Additional Secretary & Financial Advisor, who retires at the AGM and being eligible offers himself for re-To authorize Board of Directors to fix remuneration to be paid as
- statutory audit fees to the statutory auditors as and when appointed by the Comptroller & Auditor General of India [C&AG] for the FY 2022-23 in terms of the provisions of Section 139(5) read with Section 142 of the Companies Act, 2013. SPECIAL BUSINESS:
- To consider and approve the appointment of M/s. R.M. Bansal & Co. Cost Accountants, Kanpur having branch office at Tc 49/620(2) SafnamMrwa 61-A, Malliyidom, Thiruvananthapuram-695009, Kerala (Firm Registration No. 00022) as Cost Auditors of the Company for the FY 2022-23 and ratify the remuneration payable to M/s. R.M. Bansal as Cost Auditors fees for the Financial Year 2022-23 for the audit of Cost Accounts & Records of the company.
- Appointment of Shri Kanishk Kant Srivastava (DIN 09699641) as Government Nominee Director. Appointment of Dr Bharat J Kanabar (DIN 09466694) as Non-
- Official Part-time Independent Director.

 Appointment of Shri Pratyush Mandal (DIN 09461918) as Non-
- Official Part-time Independent Director.

Shifting of Registered Office from Maharashtra to Kerala. Important Information

Pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/ P/CIR/2021/655 dated 3rd November, 2021 and SEBI/HO/MIRSD/ MIRSD_RTAMB/P/ CIR/2021/687 dated 14th December, 2021 had mandated the submission of PAN, KYC and nomination details by members holding shares in physical form by 31st March, 2023. For submitting the information, Members may access relevant forms at https://www.hoclindia.com/disclosures. Detailed information for the same is also provided in the AGM Notice.

> By the order of Board For Hindustan Organic Chemicals Limited

> Subramonian H Company Secretary & Compliance Officer

Membership No. ACS 28380

Place: CBD Belapur, Navi Mumbai Date: 30-08-2022

> The spirit of Mumbai is now 93 years old!



कब्जा सूचना

याअर्थी **ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२(५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदाना केलेल्या अधिकाराचा वापर करून वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपर्जित प्रयोज्य पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सदर सूचनेत नमूद् नुसार प्रयोज्य नुसार त्यावरील व्याजासह एकत्रित त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद केलेली रक्कम चुकती

करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती.								
कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव	१३(२) सूचनेची	कब्जाची तारीख					
		तारीख आणि रक्कम	आणि प्रकार					
		(रु.मध्ये)						
लॅन क्र.:	श्री. तानाजी ए देसाई (कर्जदार)	१४ जून, २०२२ रोजीस	२६.०८.२०२२					
०५००००२४५०१	मयत असल्याने, त्यांचे कायदेशीर वारसदार,	रु.	सांकेतिक					
सेलिंग बँक-	ए) सौ. मंगल तानाजी देसाई (पत्नी);	१०,८०,३१९.०५/-	कब्जा					
दिवाण हाऊसिंग	बी) श्री. अजय तानाजी देसाई (मुलगा)							
फायनान्स लिमिटेड	सी) श्री. अमर तानाजी देसाई (मुलगा)							
	श्री. अजय तानाजी देसाई (सह-कर्जदार)							

मिलकतीचे वर्णन: गहाण मिलकतीचे सर्व ते भाग आणि विभाग फ्लॅट क्र ८०७, ८वा मजला, भूमी धारा सीएचएसएल, प्लॉट क्र.४ व ४ए, सेक्टर क्र.०६, न्यू इंग्लिश मिडिअम स्कूलजवळ, गाव कामोठे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, शहर-नवी मुंबई, राज्य-महाराष्ट्र, पिनकोड: ४१०२०९.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदारांनी थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणून विशेषतः येथील वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील नमृद् तारखेस सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील वरील उल्लेखित मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला आहे. विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की. वरील सदर मिळकती/तारण मत्तांसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकती/तारण मत्तांसह केलेला कोणताही व्यवहार हा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोकलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी ठिकाणः मुंबई दिनांक: ३१.०८.२०२२ ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

: ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. सीआयएन क्र. : यु६५९९९एमएच२००२पीएलसी९३४८८४ • www.arcil.co.in निंदणीकृत कार्यालय : दी रुबी, १०वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग,

• मुंबई-४०००२८. • दूर.: ०२२-६६५८१३०.

ाखा पत्ता : ७०४, ७वा मजला, नेपच्युन अपटाऊन सीएचएस., एन.एस. रोड, मुलुंड पी.ओ. समोर, मुलुंड



दहिसर पूर्व शाखा: शिव-शक्ती कॉम्प्लेक्स, एस.व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०६८

कब्जा सूचना (स्थावर मिळकती

श्री. महेश रतिलाल वैष्णवी फ्लॅट क्र. सी/७०९, इमारत क्र. बी-१, नर्मदा पॅराडाईज सीएचएसएल, फेज २, फ्लायओव्हर ब्रिज जवळ, भाईंदर पूर्व, जि: ठाणे-४०११०५, महाराष्ट्र

सौ. हर्षा महेश वैष्णवी फ्लॅट क्र. सी/७०९, इमारत क्र. बी-१, नर्मदा पॅराडाईज सीएचएसएल, फेज २ फ्लायओव्हर ब्रिज जवळ, भाईंदर पूर्व, जि: ठाणे-४०११०५. महाराष्ट

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २३.०६.२०२२ रोजीस सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना जारी करून कर्जदार/हमीदार/गहाणदार, श्री. महेश रतिलाल वैष्णवी आणि सौ. हर्षा महेश वैष्णवी यांस मागणी सूचनेतील एकूण नमूद रक्कम २३/०६/२०२२ रोजीप्रमाणे आम्हांला देय असलेली **रु. ५,३८,६६१ँ/-(शब्दांत रुपये पाच लाख अंडतीस हजार सहाशे एकसष्ट मात्र)** सह त्यावरील पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत उपर्जित/उपर्जित होणारे आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास येथे वरील नमूद कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, येथे वरील नमूद कर्जदार इतर आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी कर्जदार, इतर यांच्या मालकीच्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये या **२६ ऑगस्ट, २०२२** रोजी

विशेषत: येथे वरील नमुद कर्जदार/संचालक/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दहिसर पूर्व शाखा** यांस रक्कम २३/०६/२०२२ रोजीप्रमाणे आम्हांला देय असलेली <mark>रु. ५,३८,६६१/ – (शब्दांत रुपये पाच लाख अडतीस हजार सहाशे एकसष्ट</mark> मात्र) एकत्रित सह त्यावरील पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत उपर्जित/उपर्जित होणारे आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ.च्या भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णनः

प्राथमिक तारण : **श्री. महेश रतिलाल वैष्णवी आणि सौ. हर्षा महेश वैष्णवी** यांच्या मालकीचा फ्लॅट क्र. सी/७०९, इमारत क्र. बी-१, नर्मदा पॅराडाईज सीएचएसएल, फेज २, फ्लायओव्हर ब्रिज जवळ भाईंदर पूर्व, जि: ठाणे-४०११०५, महाराष्ट्र, मोजमापित अंदाजे ६१२ चौरस फूटचे ते सर्व भाग आणि

सांपार्श्विक तारण: शून्य दिनांक : २६.०८.२०२२ प्राधिकत अधिकारी

आर्को लिझींग लिमिटेड

नोंटणीकत कार्यालय : प्लॉट क्रमांक १२३, रस्ता क्रमांक १७, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई, ४०० ०९३. दूरध्वनी क्रमांक : ०२२ २८२१ ७२२२, फॅक्स : ०२२ - २८३६ १७६०

इ मेल आयडी : arcoleasingltd@gmail.com सीआयएन: एल ६५९१० एम एच १९८४पीएलसी ०३१९५७, संकेतस्थळ: www.arcoleasing.com

३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासद नोंद पुस्तिका बंद होण्याची सूचना आणि इ मतदान माहिती

याद्वारे कळविण्यात येते की, **आर्को लिझींग लिमिटेड(कंपनी)** यांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ''एजीएम'') बुधवार, दिनांक, २८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११.०० वाजता . , पनीचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्रमांक १२३, रस्ता क्रमांक १७, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पूर्व jुंबई, ४०० ०९३, महाराष्ट्र येथे सूचना दिनांकीत २९ ऑगस्ट २०२२ मध्ये नमूद केलेल्या विषयानुरूप होणा आहे. कंपनीच्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना वार्षिक अहवालासह व्यक्तिगत स्वरूपात इ

मेलच्या माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया आम्ही इलेक्ट्रॉनिकली पूर्ण केली आहे. निगम व्यवहार मंत्रोलय ('एमसीए') ने जारी केलेल्या अनुक्रमें ८ एप्रिल, २०२२, १३ एप्रिल, २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ दिनांकित जनरल सर्क्यलर क्र. १४/२०२०. १७/२०२०. २०/२०२०. ०२/२०२१. १९/२०२१. २१/२०२१ आणि ०२/२०२२ (एकत्र उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (एकत्रित उल्लेख 'सेबी सर्क्युलर्स') नुसार कंपनीने ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी किंवा रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट आणि डिपॉझिटरीजकडे नोंदवले असतील त्या सभासदांना ... कक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी आ.व. २०२१-२२ साठीच्या वार्षिक अहवालासह ३८ व्या एजीएमची सून पाठवली आहे.

उपरोक्त एमसीए आणि सेबी सर्क्युलर्स द्वारा एजीएमच्या सचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता उरलेली नाही. ३८ व्या सर्वसाधारण सभेची सूचना आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कंपनीचे संकेतस्थळ www.arcoleasing.com येथे तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे आणि स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ उदा बीएसई लिमिटेड www.hsein dia.com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरून याद्वारे ही सूचना सुध्दा देण्यात येते की, ३८ व्या एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२ . सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुर्दींना अनुसरून तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेशन) सधारित . नेयम २०१५ प्रमाणे केलेल्या सुधारणाना अनुसरून आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रेकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा याना अनुसरून कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सर्व सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना सीडीएसएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या दरस्थ इ

मतदान सेवा सुविधेंच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. कायद्याच्या तरतुदीनुसार सभासदाँच्या माहितीसाठी नियम आणि अटी यांचा तपशील खालील प्रमाणे नमूद केल्यानसार आहे. :

दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला दिनांक रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाण . वेळेनुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया दिनांक मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ संध्याकाळी ५. वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) समाप्त करण्यात येईल. या प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत, कंपनीचे असे समभागधारक, ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूट केलेल्या विषयांवर दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करू शकतील. दिनांक २७ सप्टेंबर २०२२ सेंध्याकाळी ०० वाजल्यानंतर दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करू दिले जाणार नाही त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप

ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क ाजावलेला नाही अशा सभासदांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सीडीएसएल यांच्याकडन मतदानासाठी बंद करण्यात येईल.

स्थळ : मुंबई

दिनांक : ३०/०८/२०२२

ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह शकतात मात्र यांना वार्षिक प्तर्वसाधारण सभेत पुन्हा मतदान करता येणार नाही.

न्या सभासदाची नावे डिपॉझिटरीजपार्टीसिपंटयांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्य यादीत कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२२ रोजी नोंदणीकृत असतील असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान तसेच सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक बजावण्यासपात्र असतील. जी व्यक्ती कट ऑफ तारीख रोजो कंपनीची समभागधारक नाही अशा व्यक्तींनी वार्षिक प्तर्वसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे. अशी कोणतीही व्यक्ती जी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पण

झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे . कंपनीचे समभाग असतील तर अशा व्यक्तींनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर ातदानासाठी आवश्यक असलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठीच्या सूचनांचा संदर्भ घ्यावा. इलेक्टॉनिक माध्यमातन होणाऱ्या मतदानासंदर्भातकोणत्याही स्वरूपाच्या शंका आणि प्रश्न यांच्या -नेरसनासाठी हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिकेंटली आस्कड केश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहावे किंवा श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०१३ (टोल फ्री क्रमांक : १८००२२५५३३; ईमेल : helpdesk.evoting@cdslindia.com) येथे संपर्क

संचालक मंडळाच्या आदेशानुसा आर्को लिझींग लिमिटेड यांच्या करिता स्वाक्षरी / नाव : नरेंद्र रुईया

द्रीआयएन : ०१२२८३१२



एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल२४२००एमएच१९६०पीएलसी०११८०७ नोंद. कार्यालय: १८४-८७, एस व्ही रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४०० १०२. वेबसाइट : http://www.excelind.co.in ईमेल: investors@excelind.com, दूरध्वनी: ९१-२२-६६४६४२००

कंपनीच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५, आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ०५ तारखेनुसार मे, २०२२ हे ८ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक १४, १३ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक १७ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले ५ मे २०२० चे परिपत्रक क्रमांक २० (यापुढे एकत्रितपणे संदर्भित) सोबत वाचा आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी सेबी (ई-एजीएम परिपत्रके) द्वारे जारी केले गेले, कंपनीची एकसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओद्वारे कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओव्हीएएम) शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता (भा. प्र. वे.), सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय. एजीएम बोलावण्याच्या सचनेमध्ये नमद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

संबंधित परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमची सूचना केवळ कंपनीच्या त्या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविली जाते, ज्यांचे ईमेल पत्ते आणि सभासदांनी एजीएममध्ये सामील होण्यासाठी तपशीलवार सचना एजीएमच्या सचनेमध्ये दिल्या आहेत. वार्षिक अहवालासह एजीएमची सचना कंपनीच्या www.excelind.co.ir वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ्फ्र इंडिया लिमिटेड www.bseindia येथे उपलब्ध करून दिली जात आहे. ww.nseindia.com, अनुक्रमे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर एजीएमसमोर रिमोट ई-न्होटिंगद्वारे आणि ई-वोटिंगद्वारे आणि तसेच एजीएम दरम्यान लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान मतदान करण्याच अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करत आहे

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगशी संबंधित माहिती आणि सूचन रजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्या आहेत.

रिमोट ई-व्होटिंग मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. त्यानंतर रिमोट ई-. व्होटिंग मॉड्यूल त्वरित अक्षम केले जाईल आणि रिमोट ई-व्होटिंगला उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पश्चात परवानगी दिली जाणार नाही.

मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख, शेअरधारक, ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले जाते, म्हणजे शुक्रवार, १६ सप्टेंबर २०२२ रोजी एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगचा अधिकार वापरण्याचा अधिकार

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि ज्याच्याकडे कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स आहेत, ती व्यक्ति instameet@linkintime.co.in वर विनंती पाठवून वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना मिळवू शकते. एजीएमच्या सूचनेमध्ये लॉगिन आणि पासवर्डचा तपशील आहे.

ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारत्यांचे मत दिले आहे ते एजीएम ला हजर राहू शकतात पण एजीएम मध्ये त्यांचे मत पुन्हा टाकण्याचा अधिकार असणार नाही.

भागधारकांना ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, ते श्री राजीव रंजन (सहाय्यक पाध्यक्ष) यांच्याशी , Link Intime India Pvt.Ltd., सी १०१, २४७ पार्क, एल . बी. एस . मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ येथे संपर्क साधू शकतात., ईमेल आयडीeet©linkintime.co.in किंवा कॉल करा : दूरध्वनी : ०२२-४९१८६१७५.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांच्या अंतिम लाभांशाचा हव ठरविण्याची रेकॉर्ड तारीख, ६१ व्या एजीएममध्ये मंजूर झाल्यास, १६ सप्टेंबर २०२२ आहे.

लाभांशावरील कराची वजावट गभांश जर सभासदांनी एजीएममध्ये मंजूरी दिली तर २२ ऑक्टोबर, २०२२ या दिवशी किंव पापूर्वी प्रदान केला जाईल. प्राप्तिकर कायदा आणि त्याखालील नियमांच्या तरतुर्दीनुसार स्त्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन राहून लाभांश दिला जाईल. तपशीलांसाठी, कृपया रजीएमच्या सूचने पहा

सही/-**दिनांक:** ३० ऑगस्ट, २०२२ एस. के. सिंघवी ठिकाण: मुंबई

एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

फ्युचर कन्झ्युमर लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक (सीआयएन): एल५२६०२एमएच१९९६पीएलसी१९२०९० नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, श्याम नगर, ऑफ जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०० ०६०

दूर. क्र.: +९१ २२ ४०५५ २२०० फॅक्स: +९१ २२ ४०५५ २२०१ ई-मेलः investor.care@futureconsumer.in । वेबसाईटः www.futureconsumer.in

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, फ्युचर कन्झ्युमर लिमिटेड (''**कंपनी''**) यांच्या सभासदांची सव्वीसावी गर्षिक सर्वसाधारण सभा (**''एजीएम''**) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेन्सी ("व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ("ओएव्हीएम") मार्फत सदर एजीएमच्या सचनेत विहित व्यवसायावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३ ('**'कायदा''**) च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सुधारित केल्यानुसार ("से**बी सूची** विनियमन'') व निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') ने जारी केलेली ह्या बाबतीतली सर्क्युलर्स न्हणजे ५ मे, २०२२ चे जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२२ सहवाचता एमसीएची अन्य प्रयोज्य सर्क्युलर्स (एकत्र उल्लेख **''एमसीए सर्क्युलर्स''**) यांच्याअंतर्गत कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम च्या गध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

एमसीए सर्क्युलर व सीक्युरिटीज अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२ अंतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे नोंदणीकृत आहेत त्यांना एजीएमची सूचना विनीय वर्ष २०२१-२२ ना वार्षिक अदवाल दलेक्ट्रॉनिक पाध्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.futurecon</u> sumer.in, व स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट बीएसई लिमिटेड www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. <u>www.nseindia.com</u> व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड 'एनएसडीएल'') www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी अनुपालन व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी सची विनियमनाच्या विनियमन ४४ अंतर्गत एजीएमच्या सचनेत विहित ठरावांवर परोक्ष ई-मतदान व ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान ईलेक्टॉनिकली करण्याची सविधा दिली आहे. कंपनीने ई-मतदान प्लॅटफॉर्मची तरतद करण्याकरिता एनएसडीएल ची सेवा नेमली आहे. एनएसडीएलच्या ई-मतदान २.०० वा. सुरू होत असून बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. परोक्ष ई-मतदान

प्रणालीचा वापर करून मतदान करण्याचा विस्तत प्रकिया एजीएमच्या सचनेमध्ये विवरणीत आहे. सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की, (ए) एजीएमच्या सूचनेमध्ये विहित विषयांवर केवळ इलेक्ट्रॉनिक साधनांद्रारे मतदान करण्यात येईल. (बी) परोक्ष ई-मतदान सुविधा सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स. सदर तारीख व वेळेपश्चात अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान मोड्यल सदर कालावधीच्या पूर्ततेनंतर एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. (सी) सभासद/ लाभार्थी मालक यांचे नाव व नुसार ठरतील. (डी) एखाद्या व्यक्तीस जे कंपनीचे सभासद एजीएमची सूचना पाठवल्यानंतर होतो व शेअर्स गरक आहेत निर्धारित तारीख अर्थात दि. २२ सप्टेंबर, २०२२ रोजी अनुसार <u>evoting@nsdl.co.in</u> वा investor.care@futureconsumer.in. वर विनंती पाठवून परोक्ष ई-मतदानाचा युजर आयडी व गसवर्ड प्राप्त करून घ्यावा. (ई) परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील परंतु त्यांना एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे पुन्हा मत देता येणार नाही. एजीएममध्ये सहभागी असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेले सभासद एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत देऊ शकतील. (एफ) सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये उपस्थित आहे त्यांना डिपॉझिटरीज द्वारे निर्धारित तारीख अर्थात दि. २२ सप्टेंबर, २०२२ अनुसार परोक्ष ई-मतदान तसेच ई-मतदान कालावधी एजीएमची सुविधा प्राप्त करता येईल.

रजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असल्याने सभासदांची प्रत्यक्ष . उपस्थिती आवश्यक नाही व त्यामुळे भागधारकांद्वारे प्रतिनिधींच्या नेमणुकीची सुविधा सभेकरिता उपलब्ध नसेल. तथापि, कॉर्पोरेट भागधारक सभेस उपस्थित राहण्याकरिता अधिकृत प्रतिनिधी नेम् शकतात व त्यांच्या वतीने उपस्थित राहन सभेमध्ये मत देण्याकरिता कपया त्यांच्या प्रतिनिधत्वाच्या अधिकारिताचे . संचालक मंडळाच्या ठरावाची प्रमाणित प्रत किंवा अधिकारिता पत्र वा संचालक मंडळाचे वा बॉर्डी कॉर्पोरेटच्या अन्य विभागांद्वारे त्यांची अधिकारिता देणारे पॉवर ऑफ ॲंटर्नी ई-मेलद्वारे nvestor.care@futureconsumer.in येथे पाठवावी.

जे सभासद ज्यांचे ईमेल आयडी कंपनी वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह नोंदणीकत नाही आहेत व त्यांना एजीएमची सचना प्राप्त करायची आहे व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल प्राप्त करायचा आहे त्यांनी खालील प्रक्रिया अनुसार नोंदणीकरण करावे

- . जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत व ज्यांचे ई-मेल आयडी रजिस्ट व शेअर टान्सफर एजन्ट अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("आरटीए") यांच्यासह नोंदणीकत आहेत त्यांनी लिंक https://linkintime.co.in/emailreg/email_register.html वर क्लिक करावे व खालील निर्देशित नोंदणीकरण प्रक्रिया फॉलो करावी. सभासदांनी कपया त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी तपशील प्रदान करावा व तसेच पीडीएफ वा जेपीईजी स्वरूपात स्वाक्षरीकृत विनंती पत्र (१एमबी पर्यंत) व शेअर प्रमाणपत्राची ईमेल अपलोड करावी.
- जे सभासद डिमॅट स्वरूपात शेअर्स धारक आहेत व ज्यांचे ई-मेल आयडी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह नोंदणीकृत आहेत त्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याद्वारे विहित प्रक्रिया फॉलो करावी. सभासद जे डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी तात्काळ त्यांचे ईमेल आयडी आरटीएसह नोंदणीकृत करावे व त्यांनी लिंक https://linkintime.co.in/emailreg/email register.html वर क्लिक करावे व खालील निर्देशित नोंदणीकरण प्रक्रिया फॉलो करावी. सभासदानी कृपया त्यांचे नाव, डीपी आयडी, क्लाएंट आयडी/पॅन, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी व जेपीईजी स्वरूपात स्वाक्षरीकृत विनंती पत्र (१एमबी पर्यंत) व शेअर प्रमाणपत्राची

ार वरील प्रक्रियेकरीता ईमेल आयडी नोंदणीकरणामध्ये कोणतीही तक्रार असल्यास सभासदांनी त्यांच्या इस्तावेजांसह विनंती पत्र ईमेल <u>evoting@nsdl.co.in</u> व/वा कंपनी <u>investor.care@futurecon-</u>

गरोक्ष ई-मतदान व ई-मतदान संबंधात कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व नभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा किंवा श्रीमती सरिता मोते यांना <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवावी किंवा श्री. मनोज गगवानी - कंपनी सचिव व हेड-लीगल यांना <u>investor.care@futureconsumer.in</u> येथे ई-मेल पाठवावा

संचालक मंडळाच्या आदेशान्वये फ्युचर कन्झ्युमर लिमिटेडकरिता मनोज गगवानी

कंपनी सचिव व हेड-लीगल

ठिकाण: मुंबई दिनांक: ३१ ऑगस्ट, २०२२ मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्रमांक २ एमटीएनएल भवन, तिसरा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा मुंबई

मूळ अर्ज क्र. २०१५ ची ८९९

विरुद्ध मे ऋषभदेव टेक्नोकेबल लि. आणि अन्यप्रतिवादी न्याअर्थी, उपरोक्त नावाच्या अर्जदाराने ०१-०४-२०१७ पासून प्रभावी स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपुर स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिग्रहणाच्या ऐवजी स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपुर च्या मुळ अर्जाच्या जागी आणि माननीय पीठासीन अधिकारी यांनी दुरुस्तीसाठी पारित केलेल्या आदेशानुसार अनुषंगाने बदलला आहे . आता उपरोक्त नामांकित

अर्जदारास वर्तमान आणि पुढील व्याज, खर्च आणि त्यात नमूद केलेल्या इतर सवलतींसह रक कम वसूल करण्यासाठी प्रतिवादींविरुद्ध ही कार्यवाही सुरू ठेवण्याचा अधिकार आहे, कारण सुधारित मूळ अर्जाच्या समन्स/सूचनेची सेवा सामान्यपणे प्रभावित होऊ शकत नाही आणि -ज्याअर्थी न्यायाधिकरणाने बदली सेवेसाठीच्या अर्जाला ज्या पद्धतीने परवानगी दिली आहे. तुम्हाला ०७-१२-२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता लेखी निवेदन दाखल करण्याचे आणि प्रार्थना करण्यात आलेला दिलासा का मंजूर केला जाऊ नये याचे कारण देण्यासाठी सदर न्यायाधिकरणासमोर व्यक्तिश: किंवा विकलामार्फत हजर राहण्याचे आदेश दिले आहे. नक्षात घ्या की चूक झाल्यास, अर्जावर तुमच्या अनुपस्थितीत सुनावणी केली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल.

२ मे २०२२ रोजी माझ्या हास्ते आणि न्यायाधिकरणाच्या सीलखाली देण्यात आले आहे. सही/



डीआरटी २, मुंबई.

रजिट्टा

<mark>१. मेसर्स ऋपभदेव टेक्नोकेबल लि.,</mark> युनिट क्र. ५३, जगत सतगुरु इंडस्ट्रियल इस्टेट, ऑफ आरे रोड , कोठकर कंपाउंड जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ६३.

- सुनील भंवर लाल गोलछा, फ्लॅट नं. २००३ ए आणि बी, २० वा मजला, ओबेरॉय गार्डन २ (इमारत क्र. ०२), ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई
- कमलचंद भंवर लाल गोलछा, फ्लॅट नं. २००४ ए आणि बी, २० वा मजला, ओबेरॉय गार्डन २ (बिल्डिंग क्र. ०२), ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई
- द. **शांतीदेवी सुनील गोलछा,** फ्लॅट नं. २००३ ए आणि बी, २० वा मजला, ओबेरॉय गार्डन २ (इमारत क्र. ०२), ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई.

मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्ट लिमिटेड



सीआयएन: एल७२२००एमएच२००१पीएलसी३२२८५४ नोंदणीकत कार्यालय: ४०१, ४ था मजला, मॅन एक्सलेन्झा, एस. व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०० ०५६ -मेल: investors@maxhealthcare.com

र्वेक्स हेल्थकेअर इन्स्टिट्युट लिमिटेड (''कंपनी'') च्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') संदर्भात माहिती

स्टेट बँक ऑफ इंडिया

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने ह्या बाबतीत जारी केलेल्या ०५ मे, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२२ व अन्य सर्क्युलर्स (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सर्चेज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या अन्य संबंधित सर्क्युलर्ससहीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (''सेबी सर्क्युलॅर्स'') च्या अनुपालनात कंपनीच्या सभासदांची <mark>२१ वी एजीएम सोमवार, २६ डिसेंबर, २०२२ रोजी द्</mark>. **१२.०० वा. (भाप्रवे)** एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (व्हिसी/ओएव्हीएम) सुविधेमार्फत

. उपरोक्त सर्क्युलर्स व पर्यावरणस्नेही पुढाकारामुळे, कंपनी ज्यांचे ईमेल आयडीज कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (''डीपी'') किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''एलआयआयपीएल'') कडे . गोंदवले आहेत. त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून २१ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी वित्तीय विवरणांसह वार्षिक अहवाल (''वार्षिक अहवाल'') पाठवेल. सभासदांनी ध्यानात ठेवावे की, वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.maxhealthcare.in. स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसः लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटस अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि आरटीएची वेबसाईट www.linkintime.co.in वर सुध्दा उपलब्ध आहे. तथापि, ज्या सभासदांनी त्यांचे ई–मेल आयडी नोंदवले नसतील त्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवण्या/अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटसशी संपर्क साधावा/त्यांना लिहावे.

अधिनियमाच्या कलम १०८ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, लिस्टींग रेग्युलेशन्सचे रेग्युलेशन ४४ आणि सर्वसाधारण संभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्डसनुसार कंपनी एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर मत देण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केल्या जोणाऱ्या एजीएममध्ये ई–व्होटींग आणि रिमोट ई-व्होटींग अशा इलेक्ट्रॉनिकसाठी पध्दत आणि निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राहन सहभागी होऊ शकतात

एजीएममध्ये हजर राहन मत देण्यासाठी तपशिलवार निर्देश (रिमोर्ट ई-व्होटींग कालावधीत त्यांनी त्यांचे मत दिलेले नाही (या सभासदांसाठी) एजीएमच्या सूचनेत दिले जातील. पुढे, व्हीसी/ओएव्हीएम सविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना अधिनिमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेसाठी विचारात घेतले जातील. त्या संबंधातील बाबींसहीत उपरोक्त एजीएमसाठी अन्य सर्व अनुषंगिक माहिती एजीएमच्या सूचनेत दिली जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशावरून मॅक्स हेल्थकेअर इन्सिस्टट लिमिटेड

सही/-

रुची महाजन

ठिकाण: गुरुग्राम (हरयाणा) सव्हीपी-कंपनी सेकेटरी अँड कॉम्प्लायन्स ऑफिस दिनांक:३० ऑगस्ट, २०२२

.... **Valiant Organics**

व्हॅलियंट ऑरगॅनिक्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२३०एमएच२००५पीएलसी१५१३४८ नोंद. कार्यालय: १०९, उद्योग क्षेत्र, १ला मजला, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई ४०० ०८०. वेबसाईट: www.valiantorganics.com ई-मेल: info@valiantorganics.com

द. क्र.: +९१-२२-२५९१३७६८७/६ फॅक्स क्र.: ९१-२२-२५९१३७६५ व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम)

मार्फत घेण्यात येणाऱ्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, वॅलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड (''कंपनी'') सभासदांची **१७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'')** ही एजीएमला बोलावणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') प्तहवाचता निगम व्यवहार मंत्रालय सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ०५ ने, २०२०, सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्क्युलर क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि सर्क्युलर क्र. २/२०२२ दिनांक ०५ में, २०२२ आणि सेबी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ (एकत्रित ''सर्क्युलर्स'' असा उल्लेख) च्या तरतुदीच्या अनुपालनात व्हीसी/ओएव्हिएम मार्फत बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.३० वा. भाप्रवे.

१. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठवणे:

. . . सदर सर्क्यलर्सच्या अनुपालनात एजीएमच्या सचनेसह इतर बाबींसह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालामह ई-मतदानाच्या तपशिल कंपनीचे रजिस्टार शेअर टान्सफर एजंट/डिपॉझिटरीजकडे ई-मेल पत्ते नोंदवलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठवण्यात येईल. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.valiantorganics.com स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि आणि www.nseindia.com एनएसडीएल (द्रस्थ^{*} ई-मतदान सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध होईल.

ई-मेल पत्ते नोंदवणे/अद्ययावत करण्याची पध्दतः

डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ते नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना investor@valiantorganics.com येथे किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in येथे कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे फोलिओ क्रमांक, ई-मेल पत्ता च्या तपशिलासह आणि पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत जोडून कंपनीकडे लेखी स्वरुपात ते नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

. ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दतः

कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरवण्यासाठी एनएसडीएलची सेवा घेतली आहे. त्याशिवाय कंपनी दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान न केलेल्या सभासदांसाठी एजीएम दरम्यान ई-मतदान सुविधा पुरवणार आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद आणि ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्या सभासदासाठी दुरस्थ ई-मतदान/एजीएम दरम्यान मतदानाकरिता पध्दत एजीएमच्या सूचनेच्या टिपांमध्ये दिलेली आहे.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी होणे:

सभासद एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार व्हिसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत आगामी एजीएम मध्ये हजर आणि सहभागी होऊ शकतात. सभासदांना दूरस्थ ई-मतदान/एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दत, एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती, तपशील आणि एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व टिपा काळजीपूर्वक वाचवण्याची विनंती करण्यात येत आहे. संचालक मंडळाच्या आदेशानसार

वॅलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड करिता

अवणी डी. लखानी आयसीएसआय एम. क्र.: ए४७११८

ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२२

.अर्जदार

नि. १९